



विषयना

साधकांचे
मासिक प्रेरणा पत्र

बुद्धवर्ष २५५९, (अधिक) आषाढ पौर्णिमा, २ जुलै, २०१५ वर्ष २, अंक ३

वार्षिक शुल्क रु. ३०/-
आजीवन शुल्क रु. ५००/-

वेगवेगळ्या भाषेतील पत्रिकांसाठी पाहा: http://www.vridhamma.org/Newsletter_Home.aspx

धम्मवाणी

येसज्च सुसमारद्धा, निच्चं कायगता सति ।
अकिञ्चं ते न सेवन्ति, किञ्चे सातच्चकारिनो ।
सतानं सम्पजानानं, अथं गच्छन्ति आसवा ॥

२९३, धम्मपदपालि, पक्षिणिकवगगो

ज्यांची कायानुसृती नेहमी उपस्थित राहते (म्हणजे) जे सतत कायानुपश्यना करीत राहतात, शरीराप्रती आणि शरीरात होणाऱ्या संवेदनांप्रती जागृत राहतात, ते (साधक) केव्हा कोणतेच अकरणीय काम करीत नाहीत. नेहमी करणीयच करतात. (अशा) सृतीमान आणि प्रज्ञावान (साधकाच्या) आस्वांचा क्षय होतो. (त्यांचे चित्तमल नष्ट होतात.)

कॅन्सरच्या आजारात समतेचा प्रभाव

मागील अंकात आपण श्री टंडनजींच्या कॅन्सरग्रस्त होण्याची आणि त्यांच्या अन्दूत समतेची माहिती वाचली. ह्याच विषयी पूज्य गुरुजींचे मार्गदर्शन बघूया. सन १९९५ मध्ये एका साधिकेची थाइरॉइड कॅन्सरची दोन ऑपरेशन केली गेली, ती चांगली झाली. पण भयमुक्त होऊ शकत नव्हती कारण तिने असे ऐकले होते की हा आजार बरा झाला तरी तो वारंवार येतो. जर परत आला तर काय होईल? त्यावेळी पूज्य गुरुजींनी तिला जे मार्गदर्शन केले त्याचे पालन करून विषयनेची ती आचार्या आजसुद्धा लोकांना धर्मदान देत आहे. त्या संभाषणाची तिच्या पतीने नांदणी (रिकॉर्ड) केली होती आणि टाईप करून पाठविली होती. साधकांच्या लाभासाठी येथे प्रश्नोत्तरांच्या रूपात प्रकाशित करीत आहोत. जसे –

साधिका माझे दोन वेळा कॅन्सरचे ऑपरेशन झाले आहे.

पूज्य गुरुजी – वेटी, कॅन्सर झाला म्हणून काय झाले? त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे.

साधिका – गुरुजी खूप भिती वाटते. मला समजते की असे करावयास नको.

गुरुजी – कारण की आतून समझ आली नाही. आतून समजण्यासाठी जेव्हा काळजी वाटेल, भिती वाटेल तेव्हा, त्यावेळी पाहा- ठीक आहे. माझ्या मनात भिती आली आहे. आता बघू काय संवेदना होईल. ती भितीवरोवर जुडलेली असते. त्या संवेदनाला पहायचे आहे. जरी मनाचा एक हिस्सा भितीमध्ये लोटपोट करीत आहे, न जाणो काय होईल, काय होईल? तरी मनाचा एक हिस्सा त्या संवेदनाना पाहत आहे. भलेही ५ टक्केच कां असेना. उरलेला ९५ टक्के लोटपोट करीत आहे. परंतु तो ५ टक्के एवढा सामर्थ्यवान आहे की मूळाना उपटून टाकेल. आणि जर १०० टक्के लोटपोट करेल तर भिती वाढेलवना. विषयनेत आपल्याला एवढे तर शिकायला मिळते की आम्ही आपल्या मनाचा एक हिस्सा असा सामर्थ्यवान करू जो साक्षीभावाने पाहत आहे. ठीक आहे, मला हा आजार आहे आणि ह्या आजाराचे न जाणो काय परिणाम होतील, ह्या चितेलाही पाहत आहोत. ही चिंता आली, त्यावेळी संवेदना काय आहे? संवेदनाही पाहत आहोत आणि ही चिंता आहे हिलाही पाहत आहोत. ही संवेदना आहे, ही चिंता आहे, आपण त्यांना वारंवार

पाहतो. हे सुद्धा जाणतो की संवेदना तर बदलत राहणारी आहे, सतत राहणारी नाही. चिंतासुद्धा बदलणारी आहे. अशाप्रकारे पाहत गेले तर तिची ताकद कमी होत-होत सगळी चिंता निघून जाते. हाच उपाय आहे. असे झाले नाही व आम्ही केवळ बुद्धीने समजलो की आम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. मग असे तर सगळे जग सांगते आणि करते. तर विषयना करण्यात आणि जगाच्या सांगण्यात काय फरक आहे?

साधिका – तेच होत आहे गुरुजी

गुरुजी – तेव्हा हे समजले पाहिजे ना बेटी. आम्हाला सागितले गेले की तुला आजार झाला होता, तो बरा झाला. आता कशाला चिंता करतेस?

चिंतेतून बाहेर पडण्यासाठी विषयनेची एवढी श्रेष्ठ विद्या मिळाली आहे. जेव्हा असे होऊ लागेल तेव्हा पाहा की ह्या वेळी संवेदना काय? संवेदना तर चोवीस तास असतेच संवेदना नाही असे होऊच शकत नाही. डोक्यापासून पायापर्यंत जाण्याचीसुद्धा आवश्यकता नाही. जिथे संवेदना झाली, स्पष्टपणे माहित झाली आणि तिला पाहत आहोत –

अच्छा, ही अनित्य आहे. चिंतेचा विषय आला, तो सुद्धा अनित्य आहे. जसे ही असू दे, काहीही देणे-द्येणे नाही. कारण मन आणि शरीराचा खूप मोठा संबंध आहे. त्यावेळी मनात एखादी गोष्ट तीव्रतेने आली आहे, ती शरीरात संवेदनेवरोवर जोडली जाईल. शरीरात जी संवेदना आहे ती मनावरोवर जुडलेली आहे. त्यावेळी मनात जी घटना घडत आहे ती शरीरावरोवर जोडली गेली आणि आम्ही तिला पाहू शकत नाही. एवढी ताकद अजून आली नाही की आम्ही चिंतेला चिंता म्हणून पाहू शकू की पहा की चिंता आहे. आपण पाहू शकत नाही कारण ती सोपी गोष्ट नाही. असेच भिती आहे, आम्ही तिला पाहू शकत नाही. तर भय आहे ह्याचा स्वीकार केला आणि ९५ टक्के आमचे मन त्या भितीत लोटपोट होत आहे पण ५ टक्के मन असे आहे की जे संवेदना पाहील, भलेही थोडावेळ कां असेना. अशा प्रकारे पाहत राहा संवेदनेला आणि हे सुद्धा पाहत राहा की ती अनित्य आहे. जी भिती आली आहे ती सुद्धा अनित्य आहे. आता पाहू किंती वेळ राहते. अशाप्रकारे तिची ताकद कमी होत-होत निघून जाईल.

पुष्टल वेळा स्पष्ट दिसते की आमच्यावर संकट येणार आहे. बाहेर अशी घटना घडणार आहे की ज्यामुळे आमची एखादी वस्तू

नष्ट होणार आहे. भिती जागृत झाली. न जाणो काय होईल ? ती घटना नंतर घडेल पण मनात भिती प्रथम आली. अशा वेळी आम्ही जे बी टाकू ते टाकल्यावरोवर एक प्रकारची संवेदना होईल. बी चे फलसुद्धा नंतर येईल पण संवेदना प्रथम होईल. नंतर फल येईल. हा प्रकृतीचा नियम आहे. बी सुद्धा संवेदनेवरोवर, फलसुद्धा संवेदनेवरोवर. जेव्हा संवेदना आली, फल येण्यास अजून वेळ आहे, परंतु संवेदना आली आणि आम्ही तिला पाहणे सुरु केले तर तिची ताकद कमी होती होत होत जे फल येईल ते फुलाच्या देठाप्रमाणे हलके होऊन येईल. तिची ताकद कमी झाली. अशाप्रकारे समतेने पाहून तिची ताकद कमी केली. सर्वसाधारण माणूस काय करतो, त्या विचान्याला शुद्ध नाही तर जसे आम्ही करीत होतो, तो चिंताच करीत राहतो. आमचे काय होईल ? आमचे काय होईल ? त्याचे जे फल येणार आहे त्याला आणखीन मजबूत करेल, वाढवेल. तुम्ही त्याला वाढविण्याचे काम करीत आहात. चांगल्याची इच्छा असूनही वाईट करीत आहात. विपरीत गोष्ट झाली ना.

साधिका – मला थोडा अपराधीपणाचा अनुभव होत आहे. भिती वाटते की आमची जबाबदारी आम्ही पार पाडू शकत नाही.

साधक – ती मुलांची काळजी करीत आहे गुरुजी.

गुरुजी – तू आपल्या जबाबदारीबाबत मनात विचार करीत आहेस. आपली जबाबदारी पार पाडीत होतीस पण आता ते करीत नाहीस. मनाला दुर्बल करीत आहेस म्हणून जी जबाबदारी पार पाडू शकत होतीस आता ती सुद्धा पार पाडण्यालायक राहिली नाहीस. आपल्या मनाला दुर्बल करु नकोस. निसर्गाचे नियम फार नाजूक आहेत. ते केवळ बुद्धीने समजून भागत नाही. बुद्धीने समजणे जरुरीचे आहे, मग त्यांचा उपयोग करा, त्यांना कामाला लावा. जेव्हा समजते की फल चांगले येईल तेव्हा सुखद संवेदनांचा अनुभव येईल. घटनानंतर घडेल पण चांगला अनुभव येईल, खर तर प्रत्यक्ष कोणतेच कारण नाही. ते थोड्या दिवसानंतर समजेल, परंतु संवेदना आधीच आली. अशाच प्रकारे एखादी खूप वाईट गोष्ट घडणार आहे तर दुखद संवेदना येणे सुरु होते. जर आम्ही विपश्यना फारच चांगल्याप्रकारे करणारे आहोत तर लक्षात येते की अशा वाईट संवेदना आल्या आहेत तर वाईट फल येणार आहे. त्या संवेदनाही पाहू लागले तर त्या दुर्बल होतील. त्यांची ताकद कमी होत-होत फल येईल ते दुर्बल होऊनच येईल. फुलाच्या देठा प्रमाणे आले आणि निघून गेले. असे करु शकले नाही तर फल तलवारीप्रमाणे येईल व कापून टाकील. कारण आम्ही दुर्बल झालो. मनाला मजबूत करा. फलाला कां मजबूत करता ?

साधक – तिला हीच भिती आहे की तिला जर कांही झाले तर मुलांना सेवा करावी लागेल. हेच तिच्या मनात आहे गुरुजी.

गुरुजी – अशाप्रकारे चिंतन करीत आहेस, म्हणजे तू त्याला निमंत्रण देत आहेस. त्याला बोलवित आहेस. आपल्याकडे एक गोष्ट आहे –

एक माणूस कल्पवृक्षाखाली बसलेला आहे. जे मागणार तेच मिळेल. हे मागितले ते मागितले. नंतर त्याच्या मनात आले सिंह येईल, सिंह आला, सिंह मला खाईल. खाल्ले. तेव्हा वेटी तू कल्पवृक्षाखाली बसलेली आहेस. जे मागशील ते मिळेल. तुझी मागणीच चुकीची आहे तर चांगली गोष्ट कोठून येणार. असे मानले की मन दुर्बल आहे म्हणून ९५ टक्के अशाप्रकारे चुकीच्या गोष्टीकडे जात आहे. अजून परिपक्व झाली नाहीस पण परिपक्व होशीलस परिपक्व होशील तेव्हा आठवण येईल की गुरुजीनी असे सांगितले होते, मी किती चूक होते.....

पण जोपर्यंत परिपक्व झाले नाही आणि ५ टक्के मन सुद्धा विपश्यना करणारे झाले नाही, ही चुकीची गोष्ट झाली. शिविरातील नवीन साधकाचे मनसुद्धा ५ टक्के विपश्यना करण्याच्या लायकीचे होतेच, भलेही ९५ टक्के मन फिरत राहते पण ५ टक्के मन तर संवेदना पाहण्यालायक होते. तेवढेच मुळ उपटून टाकेल. तू मुळ उपटून

टाकीत आहेस, वर वाढ्ही होत आहे तरी तू मुळ उपटत आहेस. एक वेळ अशी येईल की सर्व झाड धपकन खाली कोसळेल कारण मुळ उपटली गेली पण केवळ चिंता करून जर १०० टक्के त्यातच लोटपौट करीत राहिलीस तर तुला कोण वाचविणार ? घावरु नकोस मुली. विपश्यनेच्या मार्गावर आली आहेस, फार मोठे पुण्य आहे. कां घावरायचे ? अशी काही उदाहरणे आमच्याकडे आहेत.

माझ्या आईची केस. बिल्कुल टर्मिनल स्टेजचा कॅन्सर. डॉक्टर म्हणतात की पुष्कळ पीडा होत असेल. तुम्हाला पीडा दूर करण्याचे एखादे इंजेक्शन देतो, औषध देतो. आई सांगते, अरे नाही-नाही. काय करायचे आहे ? आता तर पाहणे आले. तिने हसत हसत प्राण सोडले मुली तुझी तर ती स्थितीसुद्धा नाही. तू जबरदस्तीने कां भीत आहेस ? काय चिंता करीत आहेस ?

साधक – ती दुसऱ्यांची चिंता जास्त करते.

गुरुजी – दुसऱ्यांची चिंता करण्याचा अर्थ असा होतो की ती अशा भविष्याचे निर्माण करीत आहे जे आलेले नाही. भगवान बुद्धांनी सांगितले – अत्ताहि अत्तनो नाथो, अत्ताहि अत्तनो गति.

प्रत्येक व्यक्ती स्वतःचा मालक आहे. स्वतःची गती स्वतः घडवितो. तुम्हीच तुमची गती घडवित आहात. तर दुर्गती कशाला घडविता ? एवढी श्रेष्ठ विद्या प्राप्त झाली आहे तर सद्गती बनवा आणि सर्व गतींच्या बाहेर निघून जा. मुक्तीच्या मार्गावर जायचे आहे. चांगले होईल. बस, लक्ष ठेव की जर उदासीनता आली, निराशा आली तर संवेदना पाहणे सुरु कर आणि असे समजून की ती कोणत्या गोष्टीला घेऊन आलेली आहे. तपशीलात जाण्याची आवश्यकता नाही. एक हिस्सा भले ही तपशीलात जावो पण आम्ही जाणून-बुजून तपशीलात जाणार नाही एक हिस्सा दुर्बल आहे तो त्यात फिरत आहे. अरे ! मुलांचे काय होईल ? पतीचे काय होईल ? ही तर आपली सवय आहे. काय करावे ? परंतु एक हिस्सा संवेदना पाहत आहे, तो खूप सामर्थ्यवान आहे. तो पाहणारा सर्व मुलांना उपटून टाकेल तर मुली, संवेदनाचे काम करावयाचे आहे, केवळ चिंतन करावयाचे नाही.

संवेदनाचे काम करीत आहेस आणि ती संवेदना आमच्या मनाच्या मुलांशी जुळलेली आहे, तर आम्ही आमच्या मनाला समतेत स्थापित करणे सुरु केले म्हणजे मुलांना समतेत स्थापित केले – वरचा एक हिस्सा समतेत नाही. तो आमच्यासाठी दुःख निर्माण करीत आहे पण दुसरीकडे मुलांना पाहून आम्ही बाहेर पडत आहोत. बस, मार्ग मिळाला. जगात जेवढ्या काही साधना आहेत, त्यांना संवेदनांची गोष्ट समजत नाही. त्या वर वर लेप लावतात. ते ही खूप छान. मनाला दुसरीकडे वळविले तर जो पुष्कळ त्रास होत आहे त्यापासून थोडीशी सुटका मिळाली. समजा बुद्ध-बुद्ध म्हणून लागले, जैन असतील ते महावीर-महावीर म्हणून लागले, मनाला दुसरीकडे वळविले तर खूप छान वाटते. पण केवळ बाहेरचे (जागृत) मन दुसरीकडे लागले. परंतु आतील मन तर तेच काम करीत आहे. मुलांमध्ये जे आहे ते तेच काम करीत आहे. प्रतिक्रियेचे नवीन नवीन काम करीत आहे. नवीन संस्कार म्हणजे नवे दुःखच निर्माण करीत आहे.

निसर्गाची ही मोठी देणगी आहे की तू आपल्या अंतर्मनातील मुलांना सुधारण्याचे काम करीत आहेत. त्याशिवाय पूर्ण सुधारणा होऊ शकत नाही. हेच एकमात्र मार्ग आहे. एवढी श्रेष्ठ विद्या मिळाली, आता कशाची काळजी ? काळजी करणार नाहीस, तर एकदम बाहेर निघून जाशील. आता थोडावेळ साधना कर (मंगल मैत्री देतात. साधकार). हो, एकदम चांगली होशील मुली. घावरु नकोस. धर्माजवल आली आहेस. तुझ्या पाठीशी किती पुण्य आहे. एवढे लोक भटकतात, त्यांना धर्म मिळत नाही. तुझे पुण्य आहे की तुला धर्म मिळाला. धर्म फार बलवान आहे. चांगलेच करेल. आम्ही धर्माचे रक्षण घेतले आता धर्म आमचे रक्षण करेल.

नाही तर कोणे कोणाचे रक्षण करणार मुली? मुलांचे रक्षण करणारी तू कोण? काय ताकद आहे तुझी? जीवंत राहूनही तू काय करणार? काय ताकद आहे तुझ्याजवळ? हो धर्मजवळ खूप मोठी ताकद आहे. हे लोकसुद्धा धर्माच्या शरणात आहेत आणि तू सुद्धा धर्माच्या शरणात आहेस, मग कशाची चिंता? धर्म खूप बलवान आहे. त्याच्या ताकदीशी कोणी सामना करू शकत नाही. सोड सगळी चिंता आणि जो आजार होईल त्याचीही चिंता करू नकोस. आम्ही नाही घावरत. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. हेज समजून चाल चांगलेच होईल.

परंतु जेव्हा साधना सोडणार नाहीस तेव्हाच चांगले होईल. कोणता चमकार नाही. काम करावे लागेल. हा मार्गावर खूप मेहनत करावी लागते. कोठे भिती आली तर आम्ही घावरणार नाही. संवेदना पाहू. त्यासाठी कोणत्या कोपन्यात बसण्याची आवश्यकता नाही. डोळे उघडे ठेवून, जेथे बसली आहेस तेथेच, जसे होईल तसे, डोळे उघडे ठेवूनसुद्धा मन पाहत आहे. भिती आली तर एक मन भिती पाहते, चिंता आली तर चिंता पाहते आणि दुसरे मन संवेदना पाहत आहे. रात्री झोपता झोपता हेच करावयाचे आहे. बस आपले काम झाले. परिणाम चांगलेच येतील. सगळीच माणचे दुर्बल असतात. आपली दुर्बलता सोडा आणि सुरक्षित व्हा. धर्माची शरण च्या. धर्म खूप बलवान आहे.

साधक - ही नेहमी विचारते - जे कर्म येणार आहे त्याला विपश्यना करता करता कसे कापून टाकू शकतो?

गुरुजी - अशाच प्रकारे कापले जाईल. आता समजाविले ना. कर्म येईल ते फल घेऊन येईल. फल येण्यापूर्वी संवेदना येतील. आम्ही संवेदनाना पाहून ते दुर्बल केले तर जे फल येईल ते दुर्बलच असेल. झाडाला फल तर लागले पण ते वाढले नाही. लहान असतानाच पडले. नाहीतर मोठे होऊन आले असते, कडू असते तर खूप कडवटपणा घेऊन आले असते. गोड असते तर खूप गोड फल आले असते. परंतु आम्ही तर त्याला समाप्त केले. कारण मूळ आमच्या हातात आहे. कर्माचा हा सिद्धांत विसरलात तर कोणी दुसरा आमचे कर्म कापणार नाही. हे गुरुजी कापतील, हा अमका कापेल असे होत नाही. कोणीही कापू शकत नाही.

साधिका - कर्म कापू शकत नाही तर कर्मची जे फल आहे त्याला सहजपणे सहन करु या.

गुरुजी - हेच तर भोगणे झाले. कर्मफल संवेदनेच्या रूपात आले. आम्ही समतेने पाहून येथेच भोगून समाप्त केले. थोडक्यात सुटका झाली. आमचे कर्म थोडक्यात नष्ट झाले. नाहीतर मोठे होऊन आले असते तर आम्ही त्याच्याशी सामना करू शकले नहतो. भगवान बुद्धांनी हेच तर शोधून काढले. ते समजले की उत्पन्न झाल्यावरोबर त्याला नष्ट कसे करू शकतो. हीच विद्या लोकांना शिकविली. आम्ही जे दुष्कर्म केले त्याचे फल तर येणारच. प्रथम संवेदनेच्या रूपात येईल नंतर बाहेर प्रकट होईल. आम्ही संवेदनाना पाहायला सुरवात केली तर त्याची ताकद कमी झाली. आता भविष्यात येणारच नाही आणि जर आलेही तर मेलेल्या फलाप्रमाणे, ज्यात काही उगवत् नाही. त्याचे सर्व बळ समाप्त झाले, आले तरी दुर्बल होऊन. समजा एखादे मोठे फल आले, तरी आम्ही हंसत राहू. आमचे काही विघडले नाही. अशाच प्रकारे एखाद्याने आमच्याकडून काही हिसकावून घेतले आणि आम्ही हंसत राहिले. घेतले तर काय झाले? आमचे कर्म थोडेच घेतले. आमच्याजवळ चांगले कर्मसुद्धा आहे ना. चांगली फले सुद्धा येतील. जर आम्ही घावरलो नाही तर चांगली फले येतीलच.

असेच आमच्या जीवनात एकदा मोठे कडू फल आले. एवढी मोठी संपत्ती, उद्योग, व्यापार रातोरात, कोणाला पत्ताच लागला नाही, सर्व सरकार जमा झाले. आम्ही घावरलो नाही. गेले तर गेले, आमचे काय विघडले? आधी सूचना मिळाली असती तर त्याची ताकद काही

प्रमाणात कमी केली असती पण असेच झाले की आम्ही कमी करू शकले नाही. तर काय झाले? सामना करू दुःखी होणार नाही. आणि चांगलेच झाले. काहीही विघडले नाही. धर्मात आणखी पुष्ट होण्याची संधी मिळाली.

असेच सगळ्यांचे मंगल होवो.

(सत्यनारायण गोयन्का)

विपश्यना विशेषधन विन्यास - २०१५ चे कार्यक्रम

१. पाली भाषांतर कार्यशाळा - (१० ते १७ ऑगस्ट),
२. शोध-प्रणालीवर कार्यशाळा - (१५ ते १९ नोव्हेंबर) (गैर साधकांसाठीही) या कार्यक्रमात भाग घेण्याची योग्यता जाणण्यासाठी खालील शृंखले (URL)चे अनुसरण करावे-
३. मुंबई विश्व विद्यालयाच्या दर्शन विभागात बुद्धांची शिकवणूक व विपश्यना (परियति व पाटिपत्ती) चा एक वर्षीय डिप्लोमा कार्यक्रम.

विपश्यना शोध संस्थान व दर्शन विभाग, मुंबई विश्व विद्यालयाच्या संयुक्त देखरेखीखाली २०१५-१६ मध्ये एका वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रम असेल, ज्यात बुद्धांच्या शिकवणुकीचा सैद्धांतिक व प्रायोगिक पक्ष तसेच व्यावहारिक जीवनात विपश्यनेचा विविध क्षेत्रात उपयोग. **स्थान**- झानेश्वर भवन, मुंबई विश्व विद्यालय, विद्यानगरी, कलीना कॅपस, सांताकूर्ज (पु) ४००००९८, टेली- ०२२-२६५२७३३७. आवेदन पत्र- ६ जुलै ते १७ जुलैपर्यंत, सोमवार ते शुक्रवार ११.३० वाजेपासून २.३० पर्यंत दर्शन विभागातून प्राप्त केले जाऊ शकते. अभ्यासक्रमाचा अवधी- १८ जुलै २०१५ ते मार्च २०१६ पर्यंत, प्रत्येक शनिवारी २.३० ते ६.३० वाजेपर्यंत. **योग्यता**- आवेदक कमीत कमी १२ वी उत्तीर्ण असावा. त्याला दिवाळीच्या सुटीत एक दहा-दिवसीय विपश्यना शिविर करणे आवश्यक आहे. **अधिक माहितीसाठी** - (१) विपश्यना विशेषधन संस्थान- कार्यालय- ०२२- ३३७४७५६०, (२) श्रीमती बलजीत लांबा मो. ०९८३३५९८१७९, (३) आयुष्मती राजश्री मो. ०९०४६९८६४८, (४) श्रीमती अलका वैगुलकर - ९८२०५८३४८०.

अतिरिक्त उत्तरदायित्व

- १-२. श्री राजेश व श्रीमती मनीषा मेहता, धर्म पालि, पालिताना वि.
- ३-४. डॉ. शंकरराव देवरे, धर्म सरोवर, घुले विपश्यना केंद्राच्या केंद्र आचार्याच्या रूपात सेवा।
५. श्रीमती चंद्रिकाबेन कामदार, धर्म पालि, पालिताना विपश्यना केंद्राच्या केंद्र आचार्याच्या रूपात सेवा।
६. श्रीमती इंदु शाह, धर्म पालि, पालिताना विपश्यना केंद्राच्या केंद्र आचार्याच्या रूपात सेवा।
७. श्री चंद्रशेखर वात्ये, सोलापुर, सातारा और फलटन क्षेत्राच्या क्षेत्राच्या आचार्याच्या रूपात सेवा।
८. Ms. Pawinee Boonkasemsanti, To serve as centre teacher for Dhamma Kamala, Thailand
९. Mrs. Naron Ear, To serve as centre teacher for Dhamma Kamboja, Cambodia
१०. कृ. साविता बैरिंगा, मुंबई
११. कृष्ण पलिल मलहोत्रा, मुंबई
- १२-१३. श्री जीवतराम (गुले) एवं श्रीमती अंजू चंद्रिरामणी, मुंबई
१४. श्रीमती विनीता लखी, दुर्बर
- १५-१६. Mr. Gunadasa & Mrs. Menike S. Pathirana, Sri Lanka
१७. Mrs. Sarojini SK Attanayake, Sri Lanka
१८. Mrs. BM Chandrawathie, Sri Lanka
१९. Mrs. Indira Ariyaratane, Sri Lanka
- २०-२१. Mr. AMT Bandara & Mrs. G. Sujani Kalpana, Sri Lanka
२२. Mr. A. G. Jayaweera de- Silva, Sri Lanka
२३. Miss V.B. Dilhani Madhushikha, Sri Lanka
२४. Miss S. Laxmi Padmasiri, Sri Lanka
२५. Mrs. Thamara Jayasinghe, Sri Lanka
२६. Mr. Eric Uduwawela, Sri Lanka
२७. Mrs. Zheng Li, China
२८. Mr. Emilio Hernandez, Spain
२९. Ms. Thi Thi Soe, Myanmar
३०. Ms. Khin Than Nu, Myanmar

नवीन नियुक्तीयां बालशिविर-शिक्षक

१. श्री भास्कर भटटर, भोपाल
२. श्रीमती मंजू महेंद्र, भोपाल
३. डॉ. भारती गुप्ता, भोपाल
४. श्रीमती इंद्रा गेडाम, भोपाल
५. श्रीमती रोशनी गुरुजे, भोपाल
६. श्री अरविंद मंदरहा, भोपाल
७. श्री रमेश कुमार पवार, बैतूल
८. श्री सुसंघ कुमार गौतम, शिवपुरी
९. श्रीमती मंजू राठी, विदिशा
१०. कृ. साविता बैरिंगा, मुंबई
११. कृष्ण पलिल मलहोत्रा, मुंबई
- १२-१३. श्री जीवतराम (गुले) एवं श्रीमती अंजू चंद्रिरामणी, मुंबई
१४. श्रीमती विनीता लखी, दुर्बर
- १५-१६. Mr. Gunadasa & Mrs. Menike S. Pathirana, Sri Lanka
१७. Mrs. Sarojini SK Attanayake, Sri Lanka
१८. Mrs. BM Chandrawathie, Sri Lanka
१९. Mrs. Indira Ariyaratane, Sri Lanka
- २०-२१. Mr. AMT Bandara & Mrs. G. Sujani Kalpana, Sri Lanka
२२. Mr. A. G. Jayaweera de- Silva, Sri Lanka
२३. Miss V.B. Dilhani Madhushikha, Sri Lanka
२४. Miss S. Laxmi Padmasiri, Sri Lanka
२५. Mrs. Thamara Jayasinghe, Sri Lanka
२६. Mr. Eric Uduwawela, Sri Lanka
२७. Mrs. Zheng Li, China
२८. Mr. Emilio Hernandez, Spain
२९. Ms. Thi Thi Soe, Myanmar
३०. Ms. Khin Than Nu, Myanmar



ડાવીકડે - ૧૭ મે ૨૦૧૫ લાધમ-વિપુલ વિપશ્યના કેન્દ્ર નવીમુંબઈ યેથીલ નવનિર્મિત ધ્યાન-કક્ષાત મંગલ મૈત્રી દેતાંના માતાજી.

ઉજવીકડે - ૧૭ મે રોજીચ ધમ-વિપુલવર મૈત્રેય બૌધ્ધવિક્ષાચે રોપ લાવાલે. યેથે બનણાચા પગોડ્યાચી પાયાભરણી પૂ. ગુરુજીંચ્યા હસ્તે જ્ઞાલી હોતી. ત્યાચે કામ સુરુ આહે. પારસિક ટેકડીવરીલ હે કેંદ્ર વ પગોડા મુંબઈ પુણે મહામાર્ગવરુન જાતા-યેતા દૂર વરુન દિસતે. હે કેંદ્ર નિશ્ચિતચ અનેકાંના ધર્મલાભ પ્રાપ્ત કરુન દેણ્યાત અત્યંત સહાયક આહે. સંપર્ક: - Email:dhammadvipula@gmail.com, Tel. 022-27522277



પૂજ્ય માતાજીચે ધમ્મ વિપુલ, નવી મુંબઈ યેથે પદાર્પણ

દિનાંક ૧૭ મે લા પૂજ્ય માતાજીની બેલાપુર, નવીમુંબઈટીલ વિપશ્યના કેન્દ્ર, ધમ્મ વિપુલ, યેથે યેઊન પહિલાં મજલ્યાવર ઝાલેલ્યા નવીન ધર્મકક્ષાત મંગલ મૈત્રી દિલી આણ પરિસરાત મૈત્રેય બૌધ્ધવિક્ષાચે રોપ લાવાલે. યેથે બનણાચા પગોડ્યાચી પાયાભરણી પૂ. ગુરુજીંચ્યા હસ્તે જ્ઞાલી હોતી. ત્યાચે કામ સુરુ આહે. પારસિક ટેકડીવરીલ હે કેંદ્ર વ પગોડા મુંબઈ પુણે મહામાર્ગવરુન જાતા-યેતા દૂર વરુન દિસતે. હે કેંદ્ર નિશ્ચિતચ અનેકાંના ધર્મલાભ પ્રાપ્ત કરુન દેણ્યાત અત્યંત સહાયક આહે. સંપર્ક: - Email:dhammadvipula@gmail.com, Tel. 022-27522277

વિન્યાસને ખાલીલ વિષયાંવર શોધાચે આયોજન કેલે આહે -

૧. સંત વાળીત વિપશ્યના, ૨) ત્રિપિટકાત આયુર્વેદિક તત્ત્વ,

૩. વિપશ્યનેને બદલ - તેહા વ આતા. જર કોણી યા વિપશ્યાંવર કાહી કામ કેલે અસેલ તર ત્યાચે સ્વાગત આહે સંપર્ક-- ઇમેલ- mumbai@vridhamma.org; ફોન +91-22-33747560.

આગામી આષાઢ પૌર્ણિમા, શરદ પૌર્ણિમા વ પૂજ્ય ચુલુદેવાંચ્યા પુણ્યતિથીનિમિત્ત એક દિવસીય મહાશિબિર
૨ ઑગસ્ટ ૨૦૧૫, રવિવાર વ ૨૭ સાટેબર, રવિવારલા પૂજ્ય માતાજીંચ્યા ઉપસ્થિતીત 'વિશ્વ વિપશ્યના પેંગોડ્યાચા' એક દિવસીય મહાશિબિર હોઈલ. શિબિર વેળ- સકાળી ૧૧ તે દુપારી ૪ વાજેપર્યત. યેથે ૩ વાજતા કાર્યક્રમાત સાધના ન કેલેલે લોકહી બસ્યુ શકતાત. નોંદણિસાઠી કૃપયા ખાલીલ ફોન નંબરાંવર વા ઈમેલને ત્વરિત સંપર્ક સાધાવા. કૃપયા નોંદણી કેલ્યાવિના યેઊનયે વ સમગ્રાન્ન તપોસુખો-સામૃહિક તપસુખાચા લાભ ઘ્યાવા. નોંદણી સંપર્ક:-ફોન નં.:૦૨૨-૨૮૪૫૧૧૭૦/ ૦૨૨- ૩૩૭૪૭૫૦૯ -ext.૯, ૦૨૨-૩૩૭૪૭૫૪૩/૩૩૭૪૭૫૪૪, (ફોન નોંદણી સકાળી૧૧ તે સાયં ૫ પર્યત, **Online Regn.: www.oneday.globalpagoda.org**

દોહે ધર્માચે

સુખ દુખમય સંવેદના, સમતા સ્થાપિત હોય |
અંતરાતીલ ગ્રંથિ યા, સહજ વિમોચિત હોય ||
અંતરમનાત ધર્માચા, જાગે વિમલ પ્રકાશ |
સરે અંધાર મોહાચા, કટ્ટાલ કર્મ-પાશ ||
વધે દુખદ સંવેદના, ભંગુરુચ અન અનિત્ય |
વધે સુખદ સંવેદના, હી પણ નાહી નિત્ય ||
વધ અનિત્ય પ્રપંચાલા, ચિત પ્રજ્ઞા રિસ્થિત હોય |
સમતા જાગે બલવતી, મુક્તી સહજીચ હોય ||
ભવ-ભવ ભટકે જીવ હા, અમૃત દર્શન હોય |
માનવજીવન સફળ હો, સફળ મનોરથ હોય ||

દોહે ધર્માચે

કાયા ચિત સંવેદના, બધે ધર્મ સ્વભાવ |
વિપશ્યનેચ્યા તેજાન, વિતલે પાપ પ્રભાવ ||
અંતરી ચક્ષુ ઉઘડલે, પ્રજ્ઞા ઉઠે અપાર |
વિપશ્યનેચ્યા તેજાન, ગલે દુઃખાચા ભાર ||
વિપશ્યનેચ્યા તેજાન, પ્રજ્ઞા જાગતે જગી |
આસક્તી દ્વેષ મોહ હા, જાલૂન હોય સુખી ||
ચિત વ્યથિત વ્યાકુલ હો, મન અશાંત રે હોય |
નિરખિત નિરખિત શાંત હો, વિપશ્યના હી હોય ||
ઉથળ-પુથળ રે માજલી, તિલા શાંતીને ઝેલ |
નિર્વિકાર નિરખિત રહા, ચિત લહરીંચા ખેલ ||

શ્રી ગોયબ્લકાજી વ વિપશ્યનેપ્રતી અસ્તીમ કૃતજ્ઞતેસહ

Email: - thetriplegems@gmail.com

વિપશ્યના વિશોધન વિન્યાસ' સાઠી પ્રકાશક, મુદ્રક વ સંપાદક: રામ પ્રતાપ યાદવ, ધમાગિરી, ઇગતપુરી-422 403, દૂરધ્વની : (૦૨૫૫૩) ૨૪૪૦૮૬, ૨૪૪૦૭૬. ૨ જુલૈ, ૨૦૧૫
મુદ્રણ સ્થાન : અક્ષર ચિત્ર પ્રિન્ટિંગ પ્રેસ, ૬૯- બી રોડ, સાતપૂર, નાશિક-422 007. બુદ્ધવર્ષ ૨૫૫૯, (અધિક) આષાઢ પૌર્ણિમા, ૨ જુલૈ, ૨૦૧૫

વાર્ષિક શુલ્ક રૂ. ૩૦/-, US \$ 10, આજીવન શુલ્ક રૂ. ૫૦૦/-, US \$ 100. 'વિપશ્યના' રજિ. નં. ૧૯૧૫૬/૭૧. Registered No. NSK/271/2014-2016

Posting day- Purnima of Every Month, Posted at Igatpuri-422 403, Dist. Nashik (M.S.)

If not delivered please return to:-

વિપશ્યના વિશોધન વિન્યાસ

ધમાગિરી, ઇગતપુરી - 422 403

જિલ્હા- નાશિક, મહારાષ્ટ્ર, ભારત

ફોન : (૦૨૫૫૩) ૨૪૪૦૭૬, ૨૪૪૦૮૬, ૨૪૩૭૧૨,

૨૪૩૨૩૮. ફેક્સ : (૦૨૫૫૩) ૨૪૪૧૭૬

Email: info@giri.dhamma.org

Website: www.vridhamma.org